

DIGGI MULTITRADE LIMITED

CIN: L65900MH2010PLC210471

Registered Office: Gala No. 02, F Wing, Sagar Complex, opposite Mini Punjab Dhaba Ovali, Dapode, Bhiwandi – 421302, Mumbai, Maharashtra

Tel.: 022-26744367; E-mail ID: diggimultitrade@gmail.com; Website: www.diggimultitrade.co.in

Date: 17-02-2024

To, BSE Limited Corporate Relations Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Ref: Diggi Multitrade Limited (Scrip Code- 540811)

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith the Newspaper clippings of the Notice published in Active Times (English Language), Pratha kaal (Marathi Language) on 17th February, 2024, informing about dispatch / mailing of Postal Ballot Notice and E-voting instruction, as per requirement of Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015.

Please take the above information on record.

Thanking You, Yours Faithfully For Diggi Multitrade Limited

CS Vinita Ojha (A31732)

Company Secretary

CHANGE OF NAME

SNEHA RAJESH KAPOOR, do hereby give notice to the public at large that I have changes my name from "GAURIKA GAURAV NARULA" to "SNEHA RAJESH KAPOOR" Vide Govt. Gazzette No. - 22110395. Dated September 29th - October 05th, 2022.

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that our client being **Mr. Umedmal Chothmal** Varma, is the exclusive owner of a residentia remises being Flat No. 201, 2nd Floor admeasuring 549 Sq. Ft. Carpet Area situated at Sai Prasad C.H.S. Limited., M. V. Pandloskar Marg, Vile Parle East, Mumbai 400057, (Said Flat) along with 5 fully paid up shares of Rs. 50 each bearing distinctive Nos 21 to 25 under Share Certificate No. 12 (said Shares). Further originally our clients father being Mr. Chothmal Shivkaran Varma had acquired the said Flat vide an Agreemen of Permanent Alternate Accommodatio dated 19th Day of December, 2015, bearing Registration No. BDR9-410-2016, entered and executed between SAI PRASAD C.H.S LTD.,as "THEOWNER/SOCIETY" and M/S SUMIT WOODS PRIVATE LIMITED AS "THE DEVELOPERS" and MR. CHOTHMAI SHIVKARAN VARMA as the "MEMBER" Further our client being **Mr. Umedma** Chothmal Varma believes that origina document of Agreement of Permanen Alternate Accommodation dated 19th Day o December, 2015, bearing Registration No BDR9-410-2016, has either been lost misplaced or has been stolen, and the same i not traceable even after him putting in a lot o efforts to find the same

Any person/s having any objection/s and/or claim/s of any nature whatsoever towards the said Flat said shares and the missing origina document of said Agreement of Permanen Alternate Accommodation dated 19th Day of December, 2015, should make the same known to the undersigned in writing with proc thereof within a period of Fifteen (15) days rom the date of publication hereof, failing which, our client being the owner of the said Flat can conclusively dealt with the said Flat as per his wishes without any reference to sucl claim/s (if any), and the same will be considered as duly waived. Place: Mumbai.

Dated: This 16th day of February, 2024. Issued by: Harsh S. Trivedi

Law Firm. Mob No. 09022766611. Add: B-405, Vertex Vikas Premises, Opp. Andher East Railway Station, Andheri (East) Mumbai- 400069

PUBLIC NOTICE

LATE MR. DILIPKUMAR M. GANATRA & LATE MRS. NIRMALA D. GANATRA were joint Owners/joint Members of the "SHUBH SHANTI "A" CO-OP HSG. SOC. LTD" situated at Dahanukarwadi, M.G. Road, Kandivali (West), Mumbai-400067 and holding Flat No. A/304, 3rd Floor in the building of the society, died on 13.10.2020 & 08.09.2018 respectively.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased joint member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections fo transfer of shares and interest of the decease joint member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest o the deceased joint member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased joint member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. NOTICE is hereby also given to public at large tha

the undersigned Society is investigating the title of LATE MR. DILIPKUMAR M. GANATRA & LATE MRS. NIRMALA D. GANATRA who were join Owners/joint Members who had acquired Flat No A/304, 3rd Floor in "SHUBH SHANTI "A" CO-OF ISG_SOC_ITD" situated at Dahanukarwadi. M.G. Road, Kandivali (West), Mumbai-400067. DILIPKUMAR M. GANATRA & LATE MRS NIRMALA D. GANATRA who acquired the Flat via Articles of Agreement dated 4th May, 1993 executed by M/s. SHUBHASH BUILDERS PVT LTD favour of LATEMR DILIPKUMAR M GANATRA dged for registration in the office of the Sub-Registrar of Assurances No. IV Mumbai (Bandra) nder Serial No. P-1838/93 on 25.05.93 as th original copy of Agreement was collected from th Registration department and further declaration was made by LATE MR. DILIPKUMAR M. GANATRA & LATE MRS. NIRMALA D. GANATRA on 29th December, 2017 bearing registration No. BRL-1-14676-2017. That LATE MR. DILIPKUMAR M. GANATRA expired on 13.10.2020 & LATE MRS. NIRMALA D. GANATRA expired on 08.09.2018, Now, Mr. Rav Olipkumar Ganatra has applied for No-Objection Certificate for Sale claiming to be the only Legal Beir of LATE MR. DILIPKUMAR M. GANATRA & LATE MRS. NIRMALA D. GANATRA from th

All persons having or claiming any right, title claim, demand or estate interest in respect of telant, defination of estate interest in respect to the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and the undersigned shall proceed to issue a No-Objection Certificate for Sale in respect of the Me. For and on behalf of Shubh Shanti "A" Co-op HSG. Soc. Ltd

Place: Mumbai Date: 17.02.2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that Mr Amin Jalaluddin Charania

owner of flat 107 C wing Vriddhi

Building, RSV CHS Ltd, Kalyar

Complex, Yari Road, Versova, Andhe

(West), Mumbai- 400061 Wants to sell

his house but his 2 Agreement 8

original Share certificate no 199 (391 to

395) has been misplaced from Versov

Res., Agreement details: (1)

Saigon Construction with Miss

Madhuvanti M Sapre (2) Agreemen

between Miss Madhuvanti M Sapre

Any person having any claim or

objection in respect of above OR Any found OR has in Custody are hereby

required to intimate to Owner

9833178544, Chairman Mr Moorthy Sir

9820285645, Secretary Raees khan

9820129835 within 14 days from this

date of publication of this notice, failing

which the claim if any, shall be deemed

Date: 17/02/2024 Place: Mumbai

to have waived or abandoned.

assets.

Place: Thane

Date: 17/02/2024

Agreement between Daryanani

with Mrs Lavina khan

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I am investigating the TITLE of MR. JERRY EDWARD D'SOUZA, being sole Owner of all that piece and parcel of entire lan or ground in TOURISM DEVELOPMENT ZONE bearing Survey No. 58/2 vide C. T. S. No. 1272 (Admeasuring 2428 Sq.Meters as per 7/12 Extracts and Admeasuring 2785.70 Sq. Meters as per Property Register Card) of Village MANORI, Taluka BORIVALI, District MUMBAI SUBURBAN; (and the said entire land is sub-divided into plots).

ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interes claim or possession of the said entire land or any sub-divided plot/part or portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, partition, release, family arrangement, trust, muniment, inheritance, possession, easement, tenancy, righ of way, encumbrance, loan, advances, requisition, acquisition, lease, lien decree/order/injunction/ attachment of any court of law/ tribunal/ revenue statutory authority or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to undersigned hereof within 7 days of the notice, failing which the claims of such person, if any, will be deemed to have been waived forever and not binding on said Owner and thereafter said Owner may negotiate with the prospective buyer/s of the said entire land or any sub-divided plots or any part of portion thereof.

SONAL KOTHARI (ADVOCATE HIGH COURT) 1,Gr.Flr,Le-Midas,Ramchandra Lane,Malad(W),Mumbai-6advsonalkothari12@gmail.com / 9820300116 DATED: 17-02-2024

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/867/2024 Date: - 15/02/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 134 of 2024

Applicant :- Atlanta Eden World Tower No. 9 Co-operative Housing Society Ltd., Address : - Opp. PWD Guest House, Sonale - Bhadwad Road, Bhadwad, New Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302.

Address: -Opp. PWD Guest House, Sonale - Bhadwad Road, Bhadwad, New Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302.

Versus

Opponents: - 1. M/s. Sai Balaji Developer's through its Partners i) Mr. Anil T. Kursija ii) Mr. Vikram G. Jain 2. Khandu Ganpat Joshi 3. Rajaram Bandu Joshi 4. Maruti Bandu Joshi 5. Dinkar Bandu Joshi 6. Sakharam Bandu Joshi 10. Parshuram Bandu Joshi 11. Ganpat Bandu Joshi 12. Tushar Avinash Joshi 10. Parshuram Bandu Joshi 11. Ganpat Bandu Joshi 12. Tushar Avinash Joshi 13. Mayur Avinash Joshi 14. Kalpesh Damaji Gala 15. Sunil Krushna Joshi 16. Anil Krushna Joshi 17. Shashikant Krushna Joshi 18. Abhay Bhagwan Joshi 19. Pravin Bhagwan Joshi 20. Tukaram Shanvar Joshi 21. Jitendra Ramchandra Joshi 22. Rajendra Ramchandra Joshi 23. Jayesh Dinesh Joshi 24. Barkubai Balaram Gulavi 25. Naresh Balaram Gulavi 26. Mukta Balaram Gulavi 27. Tanaji Kondu Gulavi 28. Prakash Kondu Gulavi 29. Laxmi Arjun Patil 30. Kamla Sudam Kene 31. Shtrughan Kondu Gulavi 32. Raliabi Shivram Patil 33. Shalubai Eknath Patil 34. Geeta Sanjay Mhaske 35. Kavita Anil Mhatre 36. Harshali Avinash Joshi 37. Prabhudas Madan Naik 38. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 40. Atlanta Eden World Tower No. 3 Co-op. Hsg. Soc. Ltd. 41. Atlanta Eden World Tower No. 4 Co-op. Hsg. Soc. Ltd. 42. Atlanta Eden World Tower No. 5 Co-op. Hsg. Soc. Ltd. 43. Atlanta Eden World Tower No. 6 Co-op. Hsg. Soc. Ltd. 44. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 45. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 47. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 47. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 47. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 49. A

Description of the Property :- Mouie Temphar Tal, Bhiwandi, Dist-Thane

Description of the Property mode renignar ran Emmana, Elst-mane			
Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area	
67, 69, 80, 80, 81	4 (Part), 1 (Part), 1 (Part) 2 (Part), (Part)	2143.60 sq.mtrs. out of 45459.90 sq.mtrs.	

Seal

Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane.
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

CHANGE OF NAME HAVE CHANGED MY NAME FROM RAMA KISHORKUMAR PARMAR

TO RAMA KISHOR PARMAR AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

NOORJAHA ANWAR QURESHI TO NOORJA ASIF SHAIKH AS PEF DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

SHAIKH SOIFE ASIF SHOAIB ASIF SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM BILKIS BANO MOHAMMED BILKIS BANO **KHALIL** MOHAMMED KHALIL SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SAIFUDDIN MOHAMMAD MALIK TO MALIK SAIFUDDIN KHURSHID AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD NASIBUL HAQUE AND NASIBUL HAQUE MOHAMMED NASIBUL HAQUE AS

PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SANDESH MANE TO NIKITA ARPIT SHROFF AS PER NIKITA

DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM CHETNA ASHVIN SHAH TO CHETNABEN ASHWINBHAI SHAH

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM ASHVIN JINESH

JINESHKUMAR ASHWINBHAI SHAF AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM RUCHI KETAN BAMBHANIYA TO RUCHI JINESHKUMAR SHAF

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM DINESHKUMAR VYAS DINESH RADHEMOHAN VYAS AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM PREMA DINESHKUMAR
TO PREMLATA DINESH VYAS VYAS AS PER DOCUMENT.

HIMMAT KUMAR MUNOTH CHANGED MY LATE FATHERS NAME FROM MOTILAL MUNOUAT TO MOTILAL MUNOTH AS PER DEATH CERTIFICATE

HAVE CHANGED MY NAME FROM PRADIPKUMAR KHIMJIBHAI RATHOD PRADIPBHAI KHIMJIBHA RATHOD AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM KARAMBAR RAVISHANKAR RAO RAVISHANKAR KARAMBAR AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM HARSHABEN PRADIPKUMAR HARSHABEN RATHOD RATHOD **PRADIPBHAI** AS PER **DOCUMENT**

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD FAROOQ / MOHD FAROOQ GHOSI / MOHD FAROOQ MOHE TO MOHAMMED BAKAR SHAIKH **FAROOQ** GHOSI AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM DANISH MOHD HANIF QURESHI TO MOHAMMED DANISH QURESH AS PER DOCUMENT.

I ABDUL KADAR KHWAJA HUSSAIN SHAIKH HAVE BEEN CHANGED MY IINOR SON NAME FROM KHAJA HUSSAIN SHAIKH TO MOHAMMED SAIF ABDUL KADAR SHAIKH AS PER DOCUMENTS

TO WHOMSOEVER IT IS CONCERN

Notice is hereby given to the public at large that, two link sale Agreements executed in the year 1982 & 1986 between M/s. Vijay Nagar corporation (a partnership firm) builde & Developer and to Asim Kumar Banerjee dated 14th March, 1982 and another agree ment dated 29th July 1986 between Asim Kumar Baneriee and Ankur Omprakash Gupta. Mrs. Arti Ankur Gupta for the property bearing Flat No. 204, 2nd floor, situated at Yogi Guru Krupa C.H.S Ltd., Building No. E-19C, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai 400091 is lost/misplaced and a complaint bearing Lost report No. 21151 dated 14.02.2024 has been lodged before M H B Colony police station by my client Mr. Milind Deshpande. If any one finds the original Sale Agreement kindly drop at the below mentioned address Any person/s, banks and/or financial institu tions have any kind of claim/objection/s of whatsoever nature by way of legal charges, attachment, lien, claim, impendence, Sale, Mortgage Lease demands in respect of the above said flat shall lodge their claims and objections within 15 days from the date of publication hereof, with documentary evidence at the undersigned address. If no claim /objection is received within the period prescribed above, it will be deemed that the above mentioned flat is free from all encumbrances. Failing which it shall be assumed that there is no claim/s, of any person/s or bank or financial institutions, in respect of said Flat/property and shall be treated as waived and not binding on our client. If any claim is received on the expiry of 15 days

Sd/- MS. NIKITA MEHTA Advocate High Court Bombay Date: 17.02.2024 Place : Mumbai

SBFC SBFC Finance Limited

Registered Office:- Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri- Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059

POSSESSION NOTICE (As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates.

The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

Name and Address of Borrowers & Date of Demand Notice	Description of Property(ies) & Date of Possession	Amount demanded in Possession Notice (Rs.)	
1. Santoshi Anthony Mishal 2. Anthony M Mishal both are residing at No 1281/5, Mahatma Phule Nagar, Kv Wagh Marg, litp Bhandup Mumbai Suburban MUMBAI, MAHARASHTRA - 400078. Demand Notice Date: 8th June 2021	ALL THE PIECE AND PARCEL OF PROPERTY OF BEARING FLAT NO. 304, on the 3RD FLOOR, SWASTIK RESIDENCY, B WING, DONE ROAD, THANE, MAHARASHTRA - 421503	Rs. 1536772/- (Rupees Fifteen Lakh(s) Thirty Six Thousand Seven Hundred Seventy Two Only) as on 13th February 2024	
Loan No.: 25000000874DH (PR00691704)	Date of Possession: 14-February-2024		
he Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured			

(Authorized Officer

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN his is to inform the General Public that following share certificate(s) of ULTRATEC CEMENT LTD. Registered office B Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Cave Road, Andheri East, Mumbai, Maharashtra, 400093. Having registered office Name(

Folio No.	Name of Shareholder	Certificate No.	No. of Shares	Distincive Nos.
81136882	CHANDRAKANT HANAMANTU DEWANPELLI (Deceased)	9216983	62	132102314 To 132102375
	TOTAL		62	

of the Following Shareholder(s) has/have been lost by the Registered Holder(s)

NOTICE |

he Public are hereby Cautioned Against Purchasing or Dealing in any way with the above referred Share Certificate(s). Any Person(s) has/have any claim in respect of Th said share Certificate(s) should Lodge such claim with The Company or It's Registra and Transfer Agents KFin Technologies Ltd, Karvy Selenium Tower B, Plot 31-32 Ganchibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032,within 15 Days of Publication of this Notice. After which No Claim will be entertained and the Company may proceed to issue Duplicate Share Certificate(s) to the Registered Holder(s).

Place: Mumbai Legal Heir: MANJULA C. DEWANPELLI

HDB SEANGES HDB FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad, Gujarath -380009 Regional Office: 1st Floor, Wilson House, Old Nagardas Marg, Andheri (E) Mumbai-400069

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised officer of HDB FINANCIAL SERVICES LTD, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 23-11-2022 in respect of Loan Account No. 13386200, 4377459 linked by Unique Id Number 6797109. calling upon Jitendra Electronics (Borrower), Jitendra Bhavarlal Vaishnav, Bintu Jitendra Vaishnav (Co-Borrowers/Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs.64,32,883/- (Rupees Sixty Four Lakh Thirty Two Thousand Eight Hundred & Eighty Three Only) pertaining to loan account No 13386200, 4377459 linked by Unique Id Number 6797109 as of 18.11.2022 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. in full within 60 days (Sixty days) from the date of the said notice.

The borrower & others mentioned herein above failed to repay the amount notice i hereby given to the borrower & others mentioned herein above in particular and to the public in general. Hon'ble CMM Mumbai Exercise of power conferred on him under section 14 of the said act issued an order in 215/SA/2023 on 11/09/2023 to court commissioner Advocate Mira Kadam to take over the possession of the secured Asset at location mentioned below. Court commissioner has taken the possession of the property described herein in below & handed over possession of the property to the authorised officer of HDB financial services limited, Mumbai on 15/02/2024.

The Borrower/ Applicant / Co-applicant's / Co Borrower's / Guarantor's in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the HDB Financial Services Ltd. for an amount of Rs.64,32,883/- (Rupees Sixty Four Lakh Thirty Two Thousand Eight Hundred & Eighty Three Only) Pertaining to loan account No. 13386200, 4377459 linked by Unique Id Number 6797109 as of 18.11.2022 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All the piece and parcel of Flat No B-307 (Admeasuring Area 688 Sq Fts Build Up) on 3rd Floor, B Wing, in Building Complex Known as "Kukreja Complex Bldg No.1 Co-Op Housing Society Ltd" on Plot of Land Bearing Survey No.47, Hissa Nos. 2,5,8,13 and 21 Bearing City Survey Nos. 419 (1 to 16), 427 (1 to 15), 430, 431 (1) Situated at LBS Marg, Opp Jain Mandir, Bhandup Village, Mumbai-400078. Boundaries: North: Othe Residential Building, South: Mahavir Universe, East: Interanal Road, West: LBS Marg

S/d, Authorised Officer For HDB Financial Services Limited PLACE: Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/866/2024 Date: - 15/02/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 135 of 2024

Applicant: - Atlanta Eden World Tower No. 7 Co-operative Housing Society Ltd., Address: - Opp. PWD Guest House, Sonale - Bhadwad Road, Bhadwad, New Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302.

Versus
Opponents: - 1. M/s. Sai Balaji Developer's through its Partners i) Mr. Anil T. Kursija ii) Mr. Vikram G. Jain 2. Khandu Ganpat Joshi 3. Rajaram Bandu Joshi 4. Maruti Bandu Joshi 5. Dinkar Bandu Joshi 6. Sakharam Bandu Joshi 7. Archana Ganesh Joshi 8. Bhushan Ganesh Joshi 9. Gaurav Ganesh Joshi 10. Parshuram Bandu Joshi 11. Ganpat Bandu Joshi 12. Tushar Avinash Joshi 13. Mayur Avinash Joshi 14. Kalpesh Damaji Gala 15. Sunil Krushna Joshi 16. Anil Krushna Joshi 17. Shashikant Krushna Joshi 18. Abhay Bhagwan Joshi 19. Pravin Bhagwan Joshi 20. Tukaram Shanvar Joshi 21. Jitendra Ramchandra Joshi 22. Rajendra Ramchandra Joshi 23. Jayesh Dinesh Joshi 24. Barkubai Balaram Gulavi 25. Naresh Balaram Gulavi 26. Mukta Balaram Gulavi 27. Tanaji Kondu Gulavi 28. Prakash Kondu Gulavi 29. Laxmi Arjun Patil 30. Kamla Sudam Kene 31. Shtrughan Kondu Gulavi 32. Raibai Shivram Patil 33. Shalubai Eknah Patil 34. Geeta Sanjay Mhaske 35. Kavita Anil Mhatre 36. Harshali Avinash Joshi 37. Prabhudas Madan Naik 38. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 39. Atlanta Eden World Tower No. 3 Co-op. Hsg. Soc. Ltd. 41. Atlanta Eden World Tower No. 3 Co-op. Hsg. Soc. Ltd. 43. Atlanta Eden World Tower No. 6 Co-op. Hsg. Soc. Ltd. 43. Atlanta Eden World Tower No. 6 Co-op. Hsg. Soc. Ltd. 44. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 45. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 47. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 47. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 48. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 49. Atlanta Eden World Tower No. 1 Co-op. Hsg

Description of the Property :- Mouje Temphar Tal. Bhivandi, Dist-Thane

urvey No./CTS No.	Hissa No.	Total Area	
67, 69, 80, 80, 81	4 (Part), 1 (Part), 1 (Part) 2 (Part), (Part)	2143.60 sq.mtrs. out of 45459.90 sq.mtrs.	
Sd/-			



District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

(Dr. Kishor Mande)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients MR. AMISH A. MODI & Family had paid the consideration amount of Rs. 85,00,000/- (Rupees Eighty Fiv. Lakhs only) to the 5 Flat Owners and the 5 Flat Owners had given signed Notar agreement and affidavit to my client and therefore, now my client is intending to registered agreement before Sub-Registrar of Assurance in respect of schedule properties by purchase and acquire, free from all encumbrances and claims, from 1 Flat No. 201, 2nd Floor, admeasuring 68.02 sq. meters built up area, B Wing, Sharda Dham situated at CTS No. 57, Village Akurli, Taluka Borivali, Kandivali (E), Mumbai 400101 owned by **RITESH V. SHAH**, who had purchased vide Agreement dated 31 December, 2003 from M/s. Kaushik Builders Pvt. Ltd. bearing registered documen No. 10957/2003 dated 3rd January, 2004, **2**] Flat No. 202, 2rd Floor, admeasuring 64.68 sg, meters built up area, B Wing, Sharda Dham situated at CTS No. 57, Village Akurli, Taluka Borivali, Kandivali (E), Mumbai – 400101 owned by **JYOTSANA V SHAH**, who had purchased vide Agreement dated 31st December, 2003 from M/s SHAH, who had purchased vide Agreement dated 31 December, 2003 from M/s. Kaushik Builders Pvt. Ltd. bearing registered document No. 10956/2003 dated 3rd January, 2004, **3**] Flat No. 203, 2rd Floor, admeasuring 61.33 sq. meters built up area, A Wing, Sharda Dham situated at CTS No. 57, Village Akurli, Taluka Borivali, Kandivali (E), Mumbai – 400101 owned by VITHALDAS M. SHAH, who had purchased vide Agreement dated 31rd December, 2003 from M/s. Kaushik Builders Pvt. Ltd. bearing registered document No. 10991/2003 dated 31rd December, 2003, **4**] Flat No. 501, 5rd Floor, admeasuring 85.03 sq. meters built up area, B Wing, Shada Dham situated at CTS No. 57, Village Akurli Taluka Borivali Kandivali (E), Mumbaia Dham situated at CTS No. 57, Village Akurli, Taluka Borivali, Kandivali (E), Mumbai 400101 owned by JYOTSANA V. SHAH, who had purchased vide Agreement date 27th August, 2002 from M/s. Kaushik Builders Pvt. Ltd. bearing registered docume No. 6815/2002 dated 27th August, 2002 and **5**] Flat No. 502, 5th Floor, admeasuring 80.85 sq. meters built up area, B Wing, Sharda Dham situated at CTS No. 57, Village Akurli, Taluka Borivali, Kandivali (E), Mumbai – 400101 owned by **RITESH V. SHAH** who had purchased vide Agreement dated 5th September, 2002 from M/s. Kaush Builders Pvt. Ltd. bearing registered document No. 7122/2002 dated 5" September 2002, and more particularly described in the schedule hereunder written (the Property"). That my clients had already done public notice advertisement on date

September, 2022 in Active Times and Mumbai Lakshadeep newspapers.
We therefore hereby call upon the public at large, that if any person(s) has /hav iny claim in or to the property or any part thereof by way of sale, gift, lease, sub-lease nheritance, exchange, mortgage (equitable or otherwise), development rights charge, lien, trust, possession, easement, leave and license, heirship, agreement maintenance, family arrangement, attachment, succession or any decree, order o award passed by court of law, contracts, any arrangement or otherwise howsoev are hereby required to make the same known in writing along with supporting documentary, evidence, to the undersigned, within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which such claim or objection, if any, will be eemed to have been waived or abandoned and not binding on my client/s and m client may proceed on the basis of the title of the scheduled property as marketab and free from all encumbrances.

The Original Chain Agreement of all the above Flats has been lost/misplace.

by the said Ritesh V. Shah, Jyotsana V. Shah and Vithaldas M. Shah

THE SCHEDULE

(Description of the Properties)
All that piece and parcel of (1) Flat No. B-201, 2nd Floor, admeasuring 68.02 sq.meters built up area, (2) Flat No. B-202, 2nd Floor, admeasuring 64.68 sq. meters built up area, (3) Flat No. A-203, 2nd Floor, admeasuring 61.33 sq. meters built u area, (4) Flat No. B-501, 5th Floor, admeasuring 85.03 sq. meters built up area, 5 Flat No. B-502, 5th Floor, admeasuring 80.85 sq. meters built up area, Sharda Dhan situated at CTS No. 57, Village Akurli, Taluka Borivali, Kandivali (E), Mumbai-400101 vithin the registration Sub-district of Mumbai Suburban District

Dated this 17th day of February, 2024. Sd/-SHRI. DEEPAK N. RANE

Advocate & Legal Consultant 216, 2nd Floor, Diplaxmi CHS Ltd., M. G. Road, Agripada, Mumbai - 400 011.

RAJ CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Navghar, Vasai (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401208 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06/03/2024

M/s. Ankur Builders And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

Description of the property -

Village Navghar, Tal. Vasai, Dist. Palghar			
Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
32	-	2	675.50 Sq. Mtrs.

Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist.

Palghar. Date: 16/02/2024

Sd/-

(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

PADMAVATI NAGAR SECTOR NO. 1 CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Add :- Padmavati Nagar, Bolinj, Virar (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401303 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06/03/2024 at 2:00 PM.

M/s. Adinath Developers And Others those who have interest n the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Village Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No. Hissa No. Plot No. Area 13 4200 Sq. Mtrs.

Office: Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (SEAL) Palghar. Date: 16/02/2024

Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

(Shirish Kulkarni)

Competent Authority & District

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/850/2024 Date: - 15/02/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 124 of 2024


Applicant :- Oswal's Nilgiri Co-operative Housing Society Ltd.,
Address: - Building No. 11, Oswal Park, Pokharan Road No. 2, Panchpakhadi
Thane 400601.

Thane 400601.

Versus

Opponents: - 1. M/s. Oswal and Associates 2. P. M. Enterprises through its Partners, i) Mr. Vasant Shridhar Vaidya ii) Mr. Shankar Krishna Mundle iii) Mr. Anant Trimbak Pathak 3. M/s. V. Pamlays Pvt. Ltd. 4. Oswal's Sahyadri Co-operative Housing Society Ltd. 5. Oswal's Kaveri Co-operative Housing Society Ltd. 5. Oswal's Kaveri Co-operative Housing Society Ltd. 7. Oswal's Rajanigandha Co-operative Housing Society Ltd. 8. Oswal's Gulmohar Co-operative Housing Society Ltd. 9. Oswal's Niligiri Co-operative Housing Society Ltd. 10. Oswal's Swapna Co-operative Housing Society Ltd. 11. Oswal's Swapna Co-operative Housing Society Ltd. 11. Oswal's Sparsh Co-operative Housing Society Ltd. 12. Oswal's Sharsh Co-operative Housing Society Ltd. 14. Oswal's Alhad Co-operative Housing Society Ltd. 15. Oswal's Almol Co-operative Housing Society Ltd. 17. Oswal's Bageshree Co-operative Housing Society Ltd. 18. Dewal's Ltd. 18. Oswal's Maghmalhar Co-operative Housing Society Ltd. 19. Dewal's Sahyadri Co-operative Housing Society Ltd. 20. Oswal's Himgiri Co-operative Housing Society Ltd. 21. Oswal's Kanchanjunga Co-operative Housing Society Ltd. 22. Oswal's Valmiki Co-operative Housing Society Ltd. 23. Bela Vista Co-operative Housing Society Ltd. 24. Association of Co-operative Housing Society Ltd. 25. Oswal's Valmiki Co-operative Housing Society Ltd. 26. Oswal's Valmiki Co-operative Housing Society Ltd. 27. Oswal's Valmiki Co-operative Housing Society Ltd. 28. Describt Ltd. 30. Oswal Park. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 04/03/2024 at 12:00 p.m. Versus

Description of the Property :- Mouie Panchpakhadi, Tal, Thane, Dist-Thane Survey No./CTS No. Total Area Hissa No.



DIGGI MULTITRADE LIMITED CIN: L65900MH2010PLC210471

Registered Office: Sala No. 02, F Wing, Sagar Complex, opposite Mini Punjab Dhaba Ovali, Dapode, Bhiwandi - 421302, Mumbai, Maharashtra Tel.: 022-26744367; E-mail ID: diggimultitrade@gmail.com; Website: www.diggimultitrade.co.ir

Notice is hereby given pursuant to Sections 110 and 108 of the Companies Act. 2013 ("the Act") real vith Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 4 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("Listing Regulations") including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circulars No. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th eptember 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021 and 3/2022 dated 5th May 2022 (collectively referred to as "MCA Circulars") Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and subject to other applicable laws and regulations, for seeking approval of the members of the ompany to the resolutions appended below, proposed to be passed through Postal Ballot ("Posta

Ballot") by way of voting through electronic means ("remote e-voting"). S No. Description of Resolution

(don

REGULARIZE THE APPOINTMENT OF MR. SAMARTH PRABHUDAS RAMANU. (DIN:06660127) AS EXECUTIVE DIRECTOR AND APPROVE THE TERMS OF

REGULARIZE THE APPOINTMENT OF MRS. SHRUTI RAMANUJ (DIN:09093690 AS EXECUTIVE DIRECTOR AND APPROVE THE TERMS OF APPOINTMENT. REGULARIZE THE APPOINTMENT OF MR. MANISH KESHAVLAL SOLANKI (DIN: 10431337)

AS INDEPENDENT DIRECTOR REGULARIZE THE APPOINTMENT OF MR. UTKARSHKUMAR SANJAYKUMAR DAVE

(DIN:10430111) AS AN INDEPENDENT DIRECTOR compliance with the above-mentioned provisions and MCA Circular, the electronic copies of Posta illot Notice ("Notice") along with the Explanatory Statement has been sent on Friday, February 16 2024, to those Members whose names appeared in Register of Members/ List of Beneficial Owner. uzer, to under within the Surgice when the surgice is a line specified in Neglicer to Wieners State to Bettellad owner aniatained by the Company RTA/Depositionise respectively as at close of business hours on Friday iebruary 09, 2024, (the Cut-off date") and whose e-mail IDs are registered with the Company RTA positories. In accordance with the above-mentioned Circulars, members can vote only through remove oting process. Further, pursuant to the aforesaid circulars sending the physical copies of the Notice ostal ballot forms and pre-paid business reply envelops have been dispensed with. This notice i ovailable on the Company's website at www. www.diggimultitrade.co.in, website of the Stock Exchange iz. BSE Limited at www.bseindia.com respectively and on the website of the National Securitie epository Limited ("NSDL") at <u>evotinq@nsdl.co.in.</u> Instructions for remote e-voting in compliance with e provisions of sections 108, 110 of the Act read with the Rules and regulation 44 of the Listing

hrough remote e-voting only on the evoting platform provided by NSDL. The detailed procedure fo asting of votes through remote e-voting has been provided in the Notice. embers whose names appeared in the Register of Members/ List of Beneficiary Owneras on the cut off date i.e. Friday February 09, 2024, are eligible to vote on the resolutions set out in the Notice through mote e-voting only. The voting rights shall be reckoned on the paid-up equity shares registered in the ame of the Members as on that date. Members are requested to provide their assent or dissent through mote e-voting only. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for

egulations, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronicall

he remote e-voting period shall commence on Saturday, February 17, 2024 (9:00 a.m. IST) and end of Sunday, March 17, 2024 (5:00 p.m. IST). Members may cast their vote electronically during the aforesai eriod. The remote e-voting module shall be disabled at 5:00 p.m. IST on Sunday, March 17, 2024, and mote e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company olding shares either in physical from or in dematerialized form, may cast their vote by remote e-voting nce the vote is cast on the resolution, the Members will not be allowed to change it subsequently ast the vote again.

Members who have not registered their email ID are requested to register the same in the followi

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email ID with the Company are requested to register/ Update their email ID with Purva Sharegistry (India) Pvt. Ltd on busicomp@vsnl.com Members holding shares in dematerialized mode are requested to register/ Update their email II

with the relevant Depositories participants with whom they maintain their demat account(s). Mr. Nitesh Chaudhary, Practicing Company Secretary (FCS: 10010 COP: 16275) has been appointed as Scrutinizer for conducting the Postal Ballot, through remote e-voting process, in a fair and transparent manner. The result of remote e-voting will be announced on or before March 19, 2024 These results will also be displayed along with Scrutinizer's report hosted on website of the Company (www.diggimultitrade.co.in) and on the website of Stock Exchange BSE limited at www.bseindia.cor and website of the NSDL (evoting@nsdl.co.in). In case of any query relating to e-voting, Members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Ms. Soni Singh, Assistance Manager) a evoting@nsdl.co.in. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and

For Diggi Multitrade Limited

Vinita Ojha

in particular manner of casting vote through remote e-voting.

Place: Thane ate: 16-02-2024

पुणे विभागातील तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शन मध्ये दुहेरीकरणाच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शन मध्ये रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण आणि विविध सिग्नालिंग दूरसंचार कामांसाठी दिनांक २२.०२.२०२४ पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक चालवणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळा पत्रकावर परिणाम

तपशील खालीलप्रमाणे आहे.

A. दिनांक २०.०२.२०२४ रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या १. गाडी क्रमांक ०१०२४ कोल्हापूर-

B. दिनांक २१.०२.२०२४ रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या १. गाडी क्रमांक ०१०२४ कोल्हापूर-

पुणे एक्स्प्रेस २. गाडी क्रमांक ०१०२३ पुणे-

C दिनांक २२.०२.२०२४ रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या १. गाडी क्र. ११०३० कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस

२. गाडी क्र.११०२९ मुंबई-कोल्हापूर

D. दिनांक २३.०२.२०२४ रोजी प्रवास सुरु होणारी रद्द करण्यात आलेली गाडी गाडी क्रमांक ०१०२३ पुणे-कोल्हापूर

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : राज्यात

जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड

होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने

आणि सांघिकरित्या प्रयत्न करावे, असे

आवाहन करतांनाच पर्यावरण संवर्धन आणि

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड

उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी सांगितले. आज मंत्रालयात आयोजित

पहिल्या बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत

होते. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामत,

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा

पटेल, कृषी विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव,

अनुपकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधान

सचिव प्रविण दराडे, वन विभागाचे प्रधान

सिचव वेणूगोपाल रेड्डी, रोहयो विभागाचे प्रधान

सचिव दिनेश वाघमारे, आदिवासी विकास

विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे

यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जगभरात

प्रदुषणाची समस्या वाढत आहे, वातावरण

बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे

टाकले आहे. पर्यावरण रक्षण आणि ऊर्जा

संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांबू लागवड

हा महत्वाचा पर्याय ठरणार आहे. तसेच बांबूची

कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणामध्ये

U63030MH2000PLC130018)

मार्गदर्शनासाठी

शिबीरांची गरज

रमेश थोरात, उप-आयुक्त

(शिक्षण) यांचे प्रतिपादन

भिवंडी, दि. १६ (वार्ताहर)

आयुष्यांमध्ये पुढे जाण्यासाठी

वेळेतच मार्गदर्शन मिळाल्यास

आपला व्यक्तिगत विकास आणि

शिबीरामध्ये सहभागी होऊन

आपले करीअर घडविण्यांस

प्रामाणिक प्रयत्न केल्यास नक्कीच

आपली प्रगती होईल, त्यासाठी

विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शन

शिबीरांची नितांत गरज देखील

आहे असे ऊपस्थित शिबीरार्थीना

महानगरपालिकेचे उप-आयुक्त

(शिक्षण) रमेश थोरात यांनी

त्यासाठी प्रत्येक

असे मार्गदर्शन

करतांना

क्र

भविष्यांतील विकासाचे

सापडतातच,

विद्यार्थ्यांना

मागदर्शन

यावेळी सांगितले.

१. दिनांक २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक ०१५४२ कोल्हापूर-सातारा या गाडीचा प्रवास कराड येथे संपेल म्हणजेच ही गाडी कराड-सातारा दरम्यान २. दिनांक २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी

सुटणारी डेमू क्रमांक ०१५४१ सातारा-कोल्हापूर चा प्रवास कराड येथून सुरू होईल म्हणजेच ही गाडी सातारा-कराड ३. दिनांक २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सटणारी गाडी क्रमांक ११४२५ पुणे-

कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल म्हणजेच ही गाडी सातारा-कोल्हापूर दरम्यान रह राहील.

४ दिनांक २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सुटणारी गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुणे करीता सोडण्यात येईल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान रद्द राहील

५ दिनांक २१ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल म्हणजेच ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. ६ दिनांक २२ फेब्रुवारी रोजी रोजी

कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथून सुटेल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-पुणे दरम्यान रद्द राहील.

राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवड

होण्यासाठी सांधिक प्रयत्न करा

लागवड केल्यास त्यांना मोठा आर्थिक फायदा

मिळू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी बांबू

क्लस्टर निर्माण करण्याचे आवाहन आपण

केले आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना बांबू

लागवड करण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे

आपले धोरण आहे. हे धोरण यशस्वी

करण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र

वाढविण्यासाठी कृषी, वन, सामाजिक

वनीकरण, पर्यावरण यासह सर्व विभागांनी

सकारात्मक भावनेतून टीम म्हणून काम

करावे. तसेच यासाठी आवश्यक निधी

मनरेगाच्या माध्यमातून रोजगार हमी योजना

विभागाकडून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना

मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. बैठकीच्या

सुरुवातीला बांबू लागवडीविषयी सादरीकरण

करतांना श्री.पटेल यांनी सांगितले की, राज्यात

येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू

लागवड करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वप्न

आहे. या स्वप्नपूर्तीसाठी बांबू टास्क फोर्सच्या

संचालक मंडळाच्या वतीने

इंडिया फर्स्ट लॉजिस्टीक्स लिमिटेड

कोणत्याहीकागदपत्रातखरेपणा न आढळल्यास कोटेशन फेटाळण्यात येतील याची नोंद घ्यावी.

कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार नगरपरिषदेने राखून ठेवला आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मीनगर येथील साईबाबा मंदिरा

टिप :- सदर कोटेशन नगरपरिषदेच्या www.ambarnathcouncil.net

समोरील परिसरात पायवाटा करणे.

१) तांत्रिक बोलीचा लिफाफाक्र. ०१

ड) जी.एस.टी. नोंदणी प्रमाणपत्र.

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इ) इसारा रक्कमेचा डी. डी

क) कॉन्ट्रॅक्टर परवान

जा.क्र. अंनप/बांधकाम विभाग/२०२३-२४/१९१८

व त्यांच्याकरिता

रूपेश कुमार शाही

संचालव

अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

कोटेशन नोटीस

मागविण्यात येत आहेत. ज्या कोणाससदरकाम करावयाचे असेलत्यांनीसदरकामांचे दर सर्व करांसह बंद पाकीटातखालीसहीकरणार

यांचेकडे दि. २६/२/२०२४ रोजी सायं. २:०० वाजे पर्यंत आणन द्यावेत. तसेच आलेलीकोटेशन त्याच दिवशी किंवा प्रशासनाच्या

सोयीनसारहजरकोटेशन धारकांसमक्ष उघडण्यात येतील. कोणतेही एककोटेशन स्विकारणे अथवा नाकारणेचा अधिकार निम्न

स्वाक्षरीकार यांनी राखून ठेवला आहे. तसेचखालील पैकीकोणतेही एककागदपत्र सादर न केल्यास किंवा सादर केलेल्या

अंबरनाथ नगरपरिषदेसखालीलकाम करावयाचे असन, नोंदणीकृत ठेकेदार यांचेकडन त्याबाबत सिलबंद कोटेशन्स

माध्यमातून काम सुरु असल्याचे सांगितले.

इंडिया फर्स्ट लॉजिस्टीक्स लिमिटेड

मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०० ००९,

सीआयएन : U63030MH2000PLC130018

फॉर्म क्र. आयएनसी-२५ए

क्षेत्रिय संचालक समक्ष, कॉपॉरिट अफेअर्स मंत्रालय, पश्चिम क्षेत्र

(कंपनी (असमाविष्ट) नियम, २०१४ च्या नियम ४९ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४,

इंडिया फर्स्ट लॉजिस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रकरणामध्ये (सीआयएन

त्यांचे नोंदणीकृत कार्यालय ४०४ अभय स्टील हाउस, बडोदा स्ट्रीट, मुंबई ४०० ००९ ... **अर्जदार**

आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कार्यालय बदलण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास

सामान्य सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतुने कंपनीच्या संघटनेच्या मसुद्यामध्ये सुधारांची पृष्टी

करण्याकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ अंतर्गत केद्र सरकार यांच्याकडे अर्ज करण्याचा

कोणीही व्यक्तीस कंपनीच्या नोदणीकत कार्यालयाचे सदर पस्तावित हस्तांतरणा संबंधात बाधित होत

असल्यास सदर सूचनेच्या पसिद्धी तारखेपासून चौदा दिवसांच्या आत खालील नमूद नोदणीकृत

कार्यालय येथे क्षेत्रीय संचालक यांचा पत्ता क्षेत्रिय संचालक, वेस्टर्न रिजन, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००

मरीन ड्राईव्ह, मुंबई ४०० ००२ येथे त्यांच्या समक्ष त्यांचे हितसंबंध यांच्या स्वरूपात त्यांचे आक्षेप

नोदणीकृत पोस्ट द्वारे ४०४ अभय स्टील हाउस, बडोदा स्ट्रीट, मुंबई ४०० ००९ येथे हितसंबंध व आक्षेप

दि. ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित केलेल्या अतिरिक्त सामान्य सर्वसाधारण सभेमध्ये अतिरिक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

१. दिनांक २१.०२.२०२४ रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक१२६३० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्सप्रेस दौंड-कुर्डुवाडी-पंढरपूर-मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल आणि ही गाडी पुण्याला येणार नाही.

२ दिनांक २१.०२.२०२४ ला बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्र. १६५०५ बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल आणि ही गाडी सांगली, कराड आणि सातारा येथे येणार नाही.

एका गाडीच्या वेळापत्रकात बदल

दिनांक१७.०२.२०२४ आणि दिनांक १८.०२.२०२४ रोजी कोल्हापुरहृन सुटणारी गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून नियमित सुटण्याची वेळ ०८.१५ ऐवजी १०.१५ वाजता अर्थात दोन तास उशिराने सुटेल.

सेक्शन मध्ये काही गाड्या रेग्युलेट

तपशील खालीलप्रमाणे आहेत.

१. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी म्हैसूर हून सुटणारी गाडी क्रमांक १६२१० म्हैसूर -अजमेर एक्सप्रेस सेक्शन मध्ये एक तासासाठी रेग्युलेट केली जाईल.

२. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी म्हैसूरहून सुटणारी गाडी क्रमांक १२७८१ म्हेस्र-

That Flat No. A4/11, Mahayir Nagar Co Or

Housing Society Limited, Manapadsa

Road, Dombivali East Thane 421201, tha

the said flat in is the joint name of MR

BALACHANDRA VAIDYANATH IYER & MRS. JAYALAKSHMI BALACHANDRAN

BALACHANDRAN is missing from last 20

Years and first party i.e MR

BALACHANDRA VAIDYANATH IYEF

wanted to sale the said flat All the persons

Government authorities bank and

financial institutes etc. are hereby

requested to intimate to me as thei

counsel aboutany claim whatsoeve

Advocate High Court

Shop no 26, Sai Bazar, Near Tulinj

रोड, गाव - अच्छोले, नाला सोपारा (पूर्व), ता. - वसई, जिल्ह

पालघर येथे स्थित "ओम चिराग को-ऑपरेटीव्ह हाऊसींग

आणि ३१/१२/२००७ दिनांकित विक्रीकरिता नोंदणी क. वसई- ३

खरेदी केला, जसे सदर फ्लॅटच्या मालक मयत श्रीमती अमृत नानज सतरा यांचे १८/०२/२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांच्या मा

त्यांचे तीन अधिक कायदेशीर वारस **श्री. सतरा जयेश नानजीभाई**

ावतान आवेज जावपदार वास्त श्रा. संसर्रा प्रवश्न नानजा नाइ लगा) आणि सुश्री / श्रीमती गीता नानजी सतरा (मुलगी) हे हेत. सर्व अधिकार, हक्क आणि हित श्री. नानजी हिरर्ज

सतरा यांच्याकडे आहेत, म्हणून मी सदर फ्लॅटचा १००% मालक झालो, मी भारतीय उत्तराधिकारी कायद्यानुसार कायदेशीर वारस आहे.

म्हणून उपरोक्त नमूद फ्लॅटच्या संदर्भात विरूध्य किंवा मध्ये किंवा वर कोणत्यही व्यक्तीचा दावा किंवा हरकत असल्यास अशा व्यक्तींकडून दाव हरकती मागवीण्यात येत आहेत, प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसात माइया अधिवक्त्याकडे तसे लेखी कळवणे आवश्यक

देनांक : १७/०२/२०२४ वुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड,

मर्व जनतेला जात करण्यात येते की मास्या अशील **शीमर्त**

हे फ्लॅट क्र. ३०३, मोजमापित ४६.१० चौ. मीटर्स अर्थात ४९६

चौ. फूट (चटई क्षेत्रफळ) आणि ६०.४१ चौ. मीटर्स अर्थात ६५० चौ. मीटर्स (बांधव क्षेत्रफळ), बिल्डींग क्र. बी-४, श्याम

लोकप्रभा को-ऑप हाऊसींग सोसायटी लि. गाव बोळींज

तालुका वसई, जिल्हा पालघर चे मालक. मुळ श्री. पुष्कर सिंग मोहन सिंग बोरा हे सदर प्लॅटचे मालक / अलॉटी होते आणि श्री.

गष्कर सिंग मोहन सिंग बोरा यांचे आपल्या मागे १) श्रीमती हंसी

दुव्यत (संगमार नार नार वारा वाच जावस्था मार ५) श्रामता रुता देवी बोरा, २) श्री. संजय पुष्कर सिंग बोरा, ३) श्री. चंदन पुष्कर सिंग बोरा, ४) श्रीमती निमा राकेश दुबे यांना ठेवून

१४/१०/२००७ रोजी निधन झाले. आणि माझ्या अशीलानी

. सदर फ्लॅट श्रीमती हंसी देवी बोरा यांच्याकडून उपरोक्त नमूद फ्लैट

०२/०२/२०२४ रोजी खरेदी केला आणि मयताचे अन्य कायदेशीर वारस १) श्री. संजय पुष्कर सिंग बोरा, २) श्री. चंदन पुष्कर सिंग बोरा, ३) श्रीमती निमा राकेश दुबे हे नोंदणी क्र. वसई

-१७५३-२०२४ धारक सदर विकी कराराम ध्ये पृष्टी करणाऱ्या पार्टी आहेत. जस कोणत्याही व्यक्तीचा सदर फ्लॉट विरूध्द कोणत्याही स्वरूपाची कोणतीही हरकृत, दावा, प्रभार

असल्यास, सदर सचना प्रकाशिनाच्या तारखेपासन १४ दिवसात ठोस पुराव्यांसोबत निम्नस्वाक्षरीकारांना कळवा अन्यथा नंत् दावा विचारात घेतला जाणार नाही. हस्ता/

दिनांक : १७/०२/२०२४ (ॲडव्होकेट हायकोर्ट)

जे. एम.रोड, पंप हाऊस, अधेरी (पू.), मुंबई ४०००९३.

अंदाजित रक्कम रू.

(GST वगळून)

र.रु. ७,५५,४९९/-

२) वित्तीय बोलीचा लिफाफाक्र. ०२

अ) मळ प्रतितील दरपत्रक.

१५, एम, पी, नगर, शोभना बिल्डीं, जवळ,

संतोष ही तिवारी

इसारा रक्कम

₹0.

र.रु. ७५५५/-

सही/-

(डॉ. प्रशांत रसाळ)

मुख्याधिकारी.

अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

श्री, अवनीश कमार तिवारी

नासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर

(ॲडव्होकेट हाय कोर्ट)

थी. नानजी हिरजी सतर

काऊंटरसाईन

Police Station, Nalasopara East

401209 Mob No. 7219760700

regarding the said flat within 14 Days.

मध्ये एक तास तीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.

३. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्रमांक १६५३४ बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस सेक्शन मध्ये एक तास पंचवीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.

४. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पुण्याहून सुटणारी गार्डी क्रमांक सेक्शन मध्ये एक तासासाठी रेग्युलेट केली जाईल.

५. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्रमांक १६५०८ बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस सेक्शन मध्ये एक तास पंचेचाळीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.

६. दिनांक २० फेब्रुवारी रोजी मिरजहून सुटणारी गाडी क्रमांक

जाहीर नोटीस

परंतु त्यांचे वडील के. श्री. सखाराम विश्राम वाणे यांचा मृत्यू दिनांक रश्र-०२/०२ रोजी झाला आहे तसे वराया आई के. जानकी सखाराम वाणे यांचा मृत्यू दिनांक २०/०२/००२ रोजी झाला आई के. आणि तरेच वाणे यांचा मृत्यू दिनांक २०/०२/००२ रोजी झाला आई. आणि तरेच वाणे यांचा मृत्यू दिनांक २०/००/२००२ रोजी झाला आई. व्यांचा यांचा स्वर्ध दिनांक २०/००/२००२ रोजी झाला अत्यांचा माम व्यांचा माम वाणे - सुन्ताम-पाठा, तसेच त्यांचा पाठा सतीच पत्यांचा माम वाणे - सुन्ताम-पाठा, तसेच त्यांचा पाठा सतीच पत्यांचा माम वाणे स्वर्धाम वाणे हांचा मृत्यू दिनांक २०/२/२०२० रोजी झाला आहे. त्यांचा पश्चात सत्य माम वाणे दिनांची, श्री देवांचा पत्यांचा प्राच्या क्यांचित्व इत राजीणी त्यांच्या नातींची सतीच वाणे (मुत्यां) यांच्या व्यतिक्व इत राजीणी वाण्यता नाती. यांच्या व्यतिक्व के एक सितंची यांचा अस्त्यास वाणी नोतींचा प्रतिव झाला पाच्या व्यतिक्व के स्वतिकेचा पर्वाचा अस्त्यास वाणी नोतींचा प्रतिव झाला पाच्या स्वतिक्व इत स्वतिकेचा पाच्या असितंचा विकाल के स्वतिकेचा पाच्या असितंचा वाणे वाणे के स्वतिकेचा पाच्या स्वतिक्व इत स्वतिकेचा प्रतिव स्वतिक्व इत स्वतिकेचा पाच्या स्वतिक्व स्वतिकेचा प्रतिव स्वतिकेचा पाच्या स्वतिक्व स्वतिकेचा प्रतिव स्वतिक्व स्वतिकेचा स्वतिक्व स्वतिकेचा स्वतिक्व स्वतिकेचा स्वतिक्व स्वतिकेचा स्वतिक्व स्वतिकेचा स्वतिक्व स्वतिकेचा स्वतिक स्वतिक स्वतिक्व सितंचा स्वतिक्व स्वतिकेचा स्वतिक स्वति

श्री.डी.एस.तिवारी दिनोक :- १७/०२/२०२४ (उच्च न्यायालय वकील पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

सर्व जनतेला ज्ञात करण्यात येते की, माझे अशील श्रीमती मेरी वा मजला. रामनिवास टेनंटस को-ऑप. हाऊसींग सोसायट आयटीआय समोर, आग्रीपाडा, मुंबई ४०००११ च्या मालक, आहेत. श्री. ग्रॅब्रील जॉन फर्नांडीस यांच्या दिनांव २५/०५/२०१३ रोजी मत्यनंतर, जे उपरोक्त नमद फ्लॅटचे मळ अलॉटी होते आणि त्यांची आई श्रीमती माया माटीन्हा डीसो यांनी त्यांचा सद फ्लॅट संबंधीत हिस्सा अनुक्रमांक बीबीई २ ७२६२-२०२० अंतर्गत ११/११/२०२० दिनांकित सोडपत्रान्व फ्लॅटचे पर्णतः मालक आहेत आणि दिनांक १८/०६/२०१ व्यक्तीचा उपरोक्त सदर प्रिम यसेसवर कोणताही अधिकार, हक्व किंवा कोणत्याही स्वरूपात हरकत असेल तर ती सूचन प्रकाशनाच्या तारखेपासून ०७ दिवसात ठोस पराव्यास कळवावे, अन्यथा नंतर कोणत्याही स्वरूपातील दाब विचार घेतला जाणार नाही.

दिनांक : १७/०२/२०२४ १५, एम. पी. नगर, शोभना बिल्डीं. जवळ

जे. एम.रोड, पंप हाऊस, अंधेरी (पू.), मुंबई ४०००९३.

प्रज्ञानबेन नरेशकमार शाह आणि श्रीमती निकी चिराग शाह

जाहीर सूचना

n फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, दिव्या लक्ष्मी बिल्डींग, पुष्प पार्क, मालाड (पर्व), मंबर्ड - ४०००९७, मोजमापित ४३,६३ त्यांच्या नावावरील अनु. क्र. ०३१ ते ०३५ अंतर्गत शेअर यांच्याकडून त्यांच्या नावावरील १५०५२००६ दिनांकित नोंदणीक. १२.०५.२००६ दिनांकित विक्री करारान्वये संयक्तप यांचे गजरात येथे ०३.०२.२०२३ रोजी आणि त्यांचे पती श्री निधन झाले असून, त्यांच्या पश्चात माझे अशील **श्री. चिन्म**र नरेशकुमार शाह (मुलगा) आणि श्रीमती निकी चिराग शाह (मुलगी) सह-मालक म्हणून सदर पलॅटच्या संदर्भात त्यांच्य % हिश्वाच्या वापर, संपादनासाठी मात्र कायदेशीर वार आहेत. कोणतीही व्यक्ती सदर फ्लॅटमध्ये स्वामीत्व, गहाण, तारण

धारणाधिकार प्रभार नारसाहक्क हत्याही मार्गाने कोणत्याहि अधिकार किंवा हिश्याचा कसाही दावा सांगत असल्यास, सद जाहीर सूचनेच्या प्रकाशनापासून ०७ दिवसात, त्याच्या / तीच्य दाव्याच्या संदर्भात आधारभूत दस्तावेजांसोब निम्नस्वाक्षरीकाराना कळवावे, कसर केल्यास, अशा व्यक्ती किंव आणि / किंवा परित्याग करण्यात आले असे समजण्यात येईल

पंकजकुमार बी. पांडे कार्यालय एसीबीए, ३ रा मजला, एम. एम. कोर्ट अंधेरी,अंधेरी (पू), मुंबई - ६९.

सचिन सदानंद काटकर आणि श्रीमती हेमलता शैलेंद्र पाटील माहेरचे नाव हेमलता सदानंद काटकर हे फ्लॅट क्र. सी - ५०३. श्री ४००००९ धारक फ्लॅट प्रिमायसेसचे कायदेशीर संयुक्त मालव

यांच्या मालकीचा आहे. ज्यांनी सदर फ्लॅंट प्रिमायसेस मेसर्स एम के. डेव्हलपर्स (विकासक) आणि अ. क्र. बीबीए / १-००५८३ २००९ विनांकित ०३/०२/२००९ अन्यये विधीवत नोंवणीकृत असलेल्या २२/११/२००८ विनांकित आर्टीकल ऑफ ऑग्रीमेंटढ्रां लक्ष्मीनारायण को-ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायट

तसेच मयत सनिता सदानंद काटकर यांचे १३/०१८२०२२ रोजी तिसय मयत सुनिता सदानद काटकर याच २४०५,८२०५२ राजा निधन झाले आणि मयत सदानंद लक्ष्मण काटकर यांचे २६/१२/२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या मागे माझे अशील हेच मात्र कायदेशी वारस आणि प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्य व्यक्तीरिक्त प्रयत सनिता सदानंद काटकर आणि प्रयत सदानंद लक्ष्म काटकर यांचे अन्य कोणीही कायदशीर वारस नाही

कोणतीही व्यक्ती सदर फ्लॅटमध्ये स्वामीत्व, महाण, तार अनिपाति च्यान स्वयं स्थानिक स्वाति स्वाति स्वाति स्वाति स्वाति स्वयं स्थानिक स्वाति स्वाति स्वाति स्वाति स्वात अधिकार किंवा हिस्याचा कसाही दावा सांगत असल्यास, सदर जाहीर सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसात्, त्याच्या / तीच्या दाव्याच्या संदर्भात आधारभत दस्तावेजासोबत निम्नस्वाक्षरीकारान कळवावे, कसूर केल्यास, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचा असले दावा किंवा दाव असतील ते सोडून देण्यात आणि / किंवा परित्य करण्यात आले असे समजण्यात येईेल.

दिनांक: १७/०२/२०२४ पंकजकमार बी. पांडे /२०२४ **पकजकुमा**र बा. जान कार्यालय एसीबीए, ३ रा मजला, एम. एम. <u>कोर्ट</u> अंधेरी,अंधेरी (पू), मुंबई - ६९.

रामदास सेल्स कॉपोरेशन

नोंदणीकृत कार्यालय - जी-१०, मेवाड, ई. एस. पाटणवाला इंडस्ट्रियल इस्टेट, एलबीएस मार्ग, घाटकोपर, मुंबई ४०० ०८६.

फॉर्म क्र. यूआरसी-२

प्रकरण $\mathbf{X}\mathbf{X}\mathbf{I}$ च्या भाग १ अंतर्गत नोदणीकरणाकरिता अंदाजे जाहिरात देणारी सूचन (कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३७४ (बी) अंतर्गत व कंपनी (निबंधकांचे प्राधिकरण) नियम, २०१४ च्या नियम ४(१) अंतर्गत) सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३६६ च्या उप-अनुच्छेद (२)

च्या तरतूदीअंतर्गत शेअर्सद्वारे कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरण ${
m XXI}$ च्या भाग 6 अंतर्गत नोदणीकृत केलेल्या रामदास सेल्स कॉर्पोरेशन, भागीदारी संस्था यांच्यासह महाराष्ट मुंबई यांचे निबंधक यांच्यासह तीस दिवसांच्या आत परंतू पंधरा दिवसांनंतर अर्ज करण्याचा पस्ताव करत आहेत . कंपनीचा प्रमुखा विषय खालीलपमाणे :

व्यवसाय पार पाडणे, टेडिंग व औंषध वितरण, कॉस्मेटिक्स प्रदाते व बल्क डग्ज . संघटनेच्या मसुद्याची डाफ्टची पत व प्रस्तावित संघटनेच्या मसुद्याची प्रत प्रस्तावित कंपनी कार्यालय येथे

नोदणीकृत पत्ता जी-१०, मेवाड, ई. एस. पाटणवाला इंडस्ट्रियल इस्टेट, एलबीएस मार्ग, घाटकोपर सूचना याद्वारे देण्यात येते की, कोणाही व्यक्तीस सदर अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे

आक्षेप लेखी स्वरूपात सेट्रल कंपनीचे निबंधक (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसार, जिल्हा गुडगाव (हरयाणा), पिन कोड १२२ ०५० येथे एकवीस दिवसांच्या आत सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून त्यांच्या नोदणीकृत कार्यालय येथे पत प्राप्त करता येईल.

दि. १७ फेब्रुवारी, २०२४

रामदास सेल्स कॉर्पोरेशनकरिता

सही/-गिरधरी रामचंद तलसानी एकता गिरधारी तलसानी

MAHATRANSC

e-TENDER NOTICE -

MSETCL invites online bids (e-Tender) from reputed and registered contractors on Mahatransco e-Tendering Website https://srmetender.mahatransco.in/ for the following Tender

RFX	Description	Esti. Cost
Tend-48/	Work of renovation of earthing at 220kV	Rs. 49.64
23-24	Kandalgaon s/stn. under EHV (O&M)	Lakhs
RFX	Division Mahad.	
7000029423		
Re-tender		

EMD 1% of estimated cost. Tender Fee- Rs. 500/-+ GST Submission of bids from 15.02.2024 to 23.02.2024 up to 11:00 hrs, Opening date :- 23.02.2024 @ 11:30 Hrs. For further details visit our website https://srmetender.mahatransco.in/ Contact Person: The Executive Engineer (Adm) Tel No. 022-27459624, Mob No. 9769006131 E-mail ID se7200@mahatransco.in

सदर सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, श्री. स्वरानपाल सिंह जोगींदर सिंह कोहली हे दुकान क्र. ११, १२, १३, १४, १५ व १८ सर्व तळ मजला, गार्डन व्ह्यू प्रीमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जसदानवाला कॉम्प्लेक्स, जिमन धारक अंतिम प्लॉट क्र. २१३ए, गाव पनवेल, तालूका पनवेल, जिल्हा रायगड येथील बांधकामित (यापुढे सदर जागा म्हणून संदर्भित) मालमत्तेचे **श्री. स्वरानपाल सिंह जोगींदर सिंह कोहली** यांच्याकडून मूळ हक करार अर्थात

१. श्री. कुरेश ए. सिमेंटवाला (दुकान क्र. ११ संबंधात) यांचे मूळ करार, २. मूळ विक्री करार दि. १५.१०.१९९७ दस्तावेज सिरीयल क्र. पीव्हीएल-१-२१४२/१९९७ धारक **श्री. कुरेश ए.** सिमेंटवाला व मे. अश्विनी ऑटोमोवाईल्स यांच्या दरम्यान व त्यांचे भागीदार श्री. रमेश अपासाहेब पवार व श्री. इंदरजीत ए. सुरी (दुकान क्र. ११ संबंधात) ३. मूळ करार दि. १९.०८.२००३ धारक दस्तावेज सिरीयल क्र. पीव्हीएल–९–२०५५/२००३ मे. न्यु कन्सोलीडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड व **श्री. राकेश ए. सुरी व श्री. इंदरजीत ए. सुरी** (दुकान क्र. १२ संबंधात) ४. मूळ करार श्री. कुरेश ए. सिमेंटवाला यांच्या नावे (दुकान क्र. १३ संबंधात) ५. मूळ विक्री करार दि. १५.१०.१९९७ दस्तावेज सिरीयल क्र. पीव्हीएल-१-२१४२/१९९७ श्री. कुरेश ए. सिमेंटवाला व मे. अश्विनी ऑटोमोबाईल्स त्यांचे भागीदार श्री. रमेश अप्पासाहेब पवार व श्री. इंदरजीत ए. सुरी (दुकान क्र. १३

मे. न्यु कन्सोलिडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड व श्री. राकेश ए. सुरी व श्री. इंदरजीत ए. सुरी यांच्या दरम्यान (दकान क्र. १४व १५ संबंधात) व ७. मळ विक्री करार दि. २२.१२.१९९८ रोजी मे. न्यु कन्सोलिडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड व मे. सुशील शाह फॅमिली ट्रस्ट त्यांचे ट्रस्टी म्हणून डॉ. सुशील कानूभाई शाह, श्रीम. दुरु सुशील शाह व श्री. मयूर कानूभाई शाह (दुकान क्र. १८ संबंधात)

जर कोणाही व्यक्तीस वरील निर्देशित दस्तावेज व/वा जर कोणतेही व्यक्ती यांना कोणतेही दावे व/वा दावे हितसंबंध सदर जागा व कोणत्याही भागामधील स्विकृत झाल्यास तसेच विक्री, भेट, भाडेकरार वहिवाट, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा जप्ती, वारसा, अदलाबदल सुविधाधिकार यांना याद्वारे लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय पत्ता मनोज कमार. वकील, कार्यालय क्र. ९, ३ रा मजला, बिल्डींग क्र. ३४, रत्नदिप मारूती लेन, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे **संपर्क क्र. ९९३००३९३९५/९३२०४३९३९५** येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून

SUPERINTENDING ENGINEER EHV (O&M) CIRCLE, PANVEL

जाहीर सूचना

संबंधात), ६. मूळ करार दि. १९.०८.२००३ दस्तावेज सिरीयल क्र. पीव्हीएल–१–२०५४/२००३

असून सदर करार गहाळ झाले आहेत व भरपूर शोधूनही सापडत नाही आहेत.

७ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा **श्री. स्वरानपाल सिंह जोगींदर सिंह** यांचे हक्क अधित्यागीत व अंतिम मानले जातील व कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाविना दावे काही असल्यास गृहित धरले जाणाः

दि. १७ फेब्रुवारी, २०२४

मनोज कुमा

स्थावर मालमत्ता गहाण/ प्रभारित असलेल्या मालमत्तेचे प्रतिभूत धनको यांच्याद्वारे टीजेएसबी सहकारी बँक लि. (टीजेएसबी) यांचे प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे, कर्जदार/हमीदार/ गहाणवटदार अर्थात मे. पवन स्टील त्यांचे प्रोप्रायटर श्री. पवन कमार केशरदेव अगरवाल (कर्जदार/ गहाणवटदार/हमीदार), श्री. अशोक हिराचंद्र अपटीकर (कर्जदार) गहाणवटदार/हमीदार), श्री. जगदिश प्रसाद अगरवाल (कर्जदार/ गहाणवटदार/हमीदार) श्रीम. मुन्नीदेवी पवनकुमार अगरवाल (कर्जदार/ गहाणवटदार/हमीदार) यांना एकत्रित रक्कमेचे पुन:प्रदान रु. २,९१,०१,३८०.८५/- (रु. दोन करोड एक्याण्णव लाख एक हजार तीनशे ऐंशी व . **पंच्याऐंग्री मात्र)** दि. **२४ सप्टेंबर, २०२४** अधिक त्यावरील व्याज/ अप्रभारित व्याज यांच्यासह कंत्राटी

यापुढे, ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. (ओएआरपीएल) (ओमकारा पीएस १७/२०२०-२१ दूस्टचे दूस्टी म्हणून कार्यरत) यांनी अभिहस्तांकन करार दि. २८.०१.२०२१ अनुसार कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांच्या संबंधात संपूर्ण थाकित रक्कमेचे प्रदान केले व टीजेएसबी कडून प्रतिभूती प्राप्त केली. त्यानुसार, ओएआरपीएल यांनी प्रतिभूतींची थकबाकी वसुल करण्याकरिता असायेनर यांना पावले उचलली आहेत. ओएआरपीएल यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी गहाण मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा

दि. ३१.०१.२०२४ रोजी घेतला आहे. आता त्यामुळे, ओएआरपीएलचे प्राधिकृत अधिकारी याद्वारे खालील निर्देशित प्रतिभूत मालमत्ता विक्री करण्यास इच्छुक आहेत. मालमत्तेची विक्री सरफैसी कायद्याच्या अनुच्छेद १३(२) व (४) अंतर्गत तरतूर्द अंतर्गत हक्कांची विक्री करत आहेत व जशी आहे जेथे आहे, जी आहे जशी आहे तत्त्वावर व कुठेही

स्थावर मालमत्ता. राखीव मल्य व इसारा रक्कम ठेव (इरठे) चे विवरण खालीलप्रमाणे आहे

लॉट १ - फ्लॅट क्र. २०१, मोजमापित अंदाजे ९८८ ची. फूट चर्ड्ड क्षेत्रफळ, २ रा मजला, बिल्डींग क्र. ए३-१२, फ्लोचर व्हॅली कॉम्प्लेक्स को-ऑप. हा. सो. लि. हार्डींग कंम्प्लेक्स म्हणून ज्ञात फ्लोचर व्हॅली व सर्व तो भाग व भूखंड असलेली जिम धारक एस. क्र. १४/१, २, ४, ५, ६, ७, वि. क्र. ८०/१ (भाग), २ (भाग), ४(भाग), ५, ६, ७(भाग), ९(भाग), १०वीं, १०प्वीसीडी, ११, १२, १३, १४, १५, सल्हें क्र. ८१/३पी/५(भाग)/६(भाग)/७ सल्हें क्र. ८९/३पी/५(भाग)/७ सल्हें क्र. ८७(भाग), स्वेत्र क्र. ८८/५ सल्हें क्र. ८९(भाग) धारक गाव पंचपाखडी (वील्टास स्विच गीअर प्लान्टसमेर), इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे ताल्कृत व जिल्हा ठाणे.

ई-लिलाव तारीख	२३.०३.२०२४ रोजी ११.०० वा.	
बोली विस्तार रकम	₹. १०,०००/-	
सहभागाचे बोली पत्र/ केवायसी दस्तावेज/ इस्ठे पुरावे यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीख व वेळ :	दि. २२.०३.२०२४ रोजी ५.०० वा.	
पडताळणी तारीख: १६.०३.२०२४ रोजी ११.०० ते १.०० पर्यंत		
अडथळे तपशील : सोसायटी कर वगळता मालमत्तेवर कोणतेही अडथळे नाही आहेत. विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कपया खालील पदानित लिंक http://omkaraarc.com/auction.php		

ला भेट द्यावी. बोलीदारांनी वेबसाइट http://www.bankeauction.com ला भेट द्यावी. इच्छुक बोलीदारांनी कृपया इरठे जमा करणे व आवश्यक सहायाता मिळविण्याकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड, अपलोड डाटा, बोली सादरीकरण, ई-बोली पक्रिया आदीचे पशिक्षण आदी ई-लिलाव सर्व्हिस पदाते मे. सी१ इंडिया पा. लि. दूर. हेल्पलाईन क्र. +९१-७२९१९८११२४/२५/२६, हेल्पलाईन ईमेल आयडी : <u>support@bankeauctions.com</u>, श्री. भाविक पांड्या यांना मो. ८८६६६८२९३७, ईमेल : <u>maharashtra@c1india.com.</u>

व कोणतीही मालमत्ता संबंधात प्राधिकृत अधिकारी, श्री. वेंकटरामण यांना मो. +९१ ९३७२९४२८९२ वर मेल : venkatarman.iver@omkaraarc.com करावा. इच्छुक बोलीदारांनी अटी व <mark>शर्ती पाहाव्या व विस्तृत माहितीकरिता दिवाळ</mark>राोरी व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ च्या अनुच्छेद २९ए अंतर्गत अनुपालन व घोषणा चावी.

> सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत विक्रीकरिता वैधानिक सूचना

सदर सूचना सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वरील कर्ज खाते कर्जदार/ हमीदार यांना ३० (तीस) दिवसांची सूचना देणे अनिवार्य आहे व वरील संदर्भित तारीखा व वेळे अनुसार जाहीर लिलाव मार्फत विक्री धारक यांना सुचित करण्यात येते की. ते मालमत्ता कपात करण्याकरिता इच्छक आहेत व वरील संदर्भित थकबाकीचे पदान पढील व्याज मुल्य व त्यावरील खार्च यांच्यासह करतील. जर प्रदान करण्यास कसूर झाल्यास मालमत्ता पाधिकृत

अधिकारी/ पतिभूत धनको यांच्या सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या विहित नियम ८(५)

अंतर्गत कोणत्याही प्रकारे विक्री करण्यात येईल. सही /- प्राधिकृत अधिकारी ओमकारा असेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड

दि. १७.०२.२०२४ (ओमकारा पीएस १७/२०२०-२१ ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून कार्यरत) ठिकाण : ठाणे

तीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली ७. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी

केली जाईल. हे मेगा ब्लॉक दुहेरीकरण, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती आहे की या गैरसोयी बद्दल रेल्वे

गाडी क्रमांक १२७८० हजरत निजामुद्दीन - वास्को गोवा एक्सप्रेस

Coloh

डिग्गी मल्टीटेड लिमिटेड

सीआयएन : L65900MH2010PLC210471 **नोदणीकृत कार्यालय :** गाळा क्र. ०२, एफ बिंग, सागर कॉम्प्लेक्स, मिनी पंजाब ढाळा ओवाली समोर, दापोडे, भिवंडी ४२१ ३०२ मुंबई महाराष्ट्र द्र्. ०२२-२६७४४३६७ ईमेल : <u>diggimultitrade@gmail.com</u> वेवसाइट : <u>www.diggi</u>n

कायदा, २०१३ (कायदा) यांच्या अनुच्छेद ११० व १०८ अंतर्गत व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्ग (सूची विनियमन) अनुसार कोणतीही वैधानिक सुधारणा वा पुन:एनॅक्टमेंट वेळोवळी सुधारित करून मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) अंतर्गत सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १७/२०२ २०२०, २२/२०२० दि. १५ जून, दि. २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि. ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दि. २३ जून, २०२१ २०/२०२ दि. ८ डिसेंबर, २०२१ व ३/२०२२ दि. ५ मे, २०२२ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलस म्हणून संदर्भित) सेक्रेटरियल स्टॅंडर्ड ऑन जनरल सभा (एसएस-२) यांच्याद्वारे कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी करून ईलेक्टॉनिक

सचना याद्वारे देण्यात येते की. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० व २२ सहवाचन कंपर्न

मीन्स मार्फत (परोक्ष ई-मतदान) मार्फत टपाली मतदान (टपाली मतदान) मार्फत जारी केले आहेत श्री. समर्थ प्रभुदास रामानुज (डीआयएन : ०६६६०१२७) ची नियुक्ती रेग्युलराईज्ड करून कार्यकारी श्रीम. श्रृती रामानुज (डीआयएन : ०९०९३६९०) ची नियुक्ती रेग्युलराईज्ड करून कार्यकारी संचालक व नियुक्तीच्या अटी मंजूर करणे. श्री. मनिष केशवलाल सोलंकी (डीआयएन : १०४३१३३७) यांची वैयक्तिक संचालक म्हणून

एमसीए सर्क्युलर्स अंतर्गत कंपनीने त्यांच्या सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह टपाल

मतदानाकरिता शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी अतिविशेष अहवाल सभासदाना पाठविली आहे. त्यानुस

लमत्तेचा संपर्क व सभासदांना पाठविलेले पत्ता परोक्ष ई-मतदान प्रणाली मार्फत लिंक इनटाईम इंडिया पायव्हे लिमिटेड मार्फत प्रदानित इन्स्टा–व्होट प्लॅटफॉर्म मार्फत पदान केली आहे. भागधारक यांना जे डिमटेरियलाईज स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा शुक्रवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२४ (निर्धारित तारीख) रोज टपाली मतदान पपत्रांची पाठवणी ईलेक्ट्रॉनिकली पूर्ण केली आहे. सभासद ज्यांचे ईमेल आयडी आयडी ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत अतिविशेष अहवालासह टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाइ www.diggimultitrade.co.in व नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट evoting@nsdl.co.in संबंधित सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे. सची विनियमनाच्या विनियमन ४४ नियमांसह ॲक्ट अनुच्छेद१०८, ११० अंतर्गत अनुपालन परोक्ष ई-मतदान माहिती कंपनीची प्रदानित सभासद यांना एनएसडीएल द्वारे प्रदानित ई–मतदान प्लॅटफॉर्म करिता माहित प्रदान केली आहे. सूचनेमधील प्रदानित परोक्ष ई–मतदा

शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४ रोजी परोक्ष ई-मतदान मार्फत सूचनेमध्ये ठरावांवर सक्षम आहे. मतदान हब तारखेनसार सभासदांना नावामध्ये नोंदणीकत प्रदानित इक्विटी शेअर्स केले आहेत. सभासदांनी कपया त्यांचे असेंट व डिसेंट परोक्ष ई–मतदान मार्फत प्रदानित आहे. सभासद यांनी कृपया त्यांचे असेंट वा डिसेंट परोक्ष ई–मतदान मार्फत करावे. एखादी व्यक्ती माहिती हेतुरिता सूचनेमध्ये निर्धारित आहे. परोक्ष ई-मतदान कालावधी सुरुवात रविवार, दि. १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी ९.०० वा. भाप्रवे होत आहे व रविवार

दि. १७ मार्च, २०२४ रोजी ५.०० वा. भाप्रवे बंद होत आहे. ई-मतदान सुविधा सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्या सभासदांनी संपर्क साधण्याकरिता ई-मतदान दि. १७ मार्च, २०२४ रोजी ५.०० वा. संपर्क साधावा वा सभासदांकडून कोणतेही उत्तर न आल्यास विचार केला

सभासद यांनी खालील स्वरूपात सदर नोंदणीकृत ई-मेल आयडी नोंदणीकृत केले नाही आहेत : सदर सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी नोंदणीकरण/ ईमेल आयडी अद्यायावत केल

नाहीत त्यांनी कंपनी पुर्वा शेरेजिस्ट्री (इंडिया)प्रा. लि. यांना $\underline{busicomp@vsnl.com}$ वर नोंदणाकरण बी. सभासद जर डिमटेरियलाईड स्वरूपातील शेअर्स धारक असल्यास त्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण

अद्ययावत करून संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस सह डिमॅट खात्यामध्ये पाहावे श्री. नितेश चौंधरी, प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव (एफसीएस : १००१० सीओपी : १६२७५) यांना टपाली मतदा आयोजित करण्याकरिता परीनिरीक्षक म्हणून नियक्त केले आहे व मतदान स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यार

केली आहे. परोक्ष ई-मतदान १९ मार्च, २०२४ रोजी घोषित केले आहे. सदर अहवाल परीनिरीक्षक यांच्यादा कंपनीची वेबसाइट <u>www.diggimultitrade.co.in</u> वर प्रसिद्ध केला जाईल व स्टॉक एक्सचेंज बीएस लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर व एनएसडीएल वेबसाइट <u>evoting@nsdl.co.in</u> वर उपलब्ध आहे. जई-मतदान संबंधात काही चौंकशी असल्यास सभासदांनी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन (एफएक्युज) यांन ई-मतदान व भागधारक यांच्याकरिता डाउनलोड सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वर वा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा वा कु. सोनी सिंह, सहा. व्यवस्थापव यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, सूचनेमध्ये पा

पडलेल्या सर्व टीप काळजीपूर्वक वाचाव्या व ई-मतदान मार्फत मतदान करावे. डिग्गी मल्टीट्रेड लिमिटेडकरित विनिता ओझा

दि. १६.०२.२०२४

(परिशिष्ट ४-ए) (नियम ८(६) ची तरतृद पाहाबी) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्यरिर्ट इंटरेस्ट ऑक्ट. २००२ (सरफैसी कायदा) सहवाचिता सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स. २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, खालील नामित कर्जदार व हमीदार यांनी खालील निर्देशित

दराने प्रासंगिक व्याज, खर्च, मूल्य प्रभार आदी रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता मागणी सूचना २४.०९.२०१४ रोजी जारी केली.

असण्याच्या तत्त्वावर दि. २३.०३.२०२४ रोजी ११.०० वा. (बोली सादरीकरणाकरिता अंतिम तारीख व बेळ दि. २२.०३.२०२४ रोजी सायं. ५.०० वा.) आहे.

(बोल्टास स्विच गीअर प्लान्टसमोर), इस्टर्न एक्सप्रेस हा ठाणे तालूका व जिल्हा ठाणे.	
ई-लिलाव तारीख	२३.०३.२०२४ रोजी ११.०० वा.
बोली विस्तार रक्कम	₹. १०,०००/-
सहभागाचे बोली पत्र/ केबायसी दस्ताबेज/ इरठे पुराबे यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीख़ व बेळ :	दि. २२.०३.२०२४ रोजी ५.०० वा.
पडताळणी तारीख :	१६.०३.२०२४ रोजी ११.०० ते १.०० पर्यंत
अडथळे तपशील : सोसायटी कर वगळता मालमत्तेवर	कोणतेही अडथळे नाही आहेत. विक्रीच्या विस्तु